

13, 3408. यथास्वैरप्रचारिन् 12, 1783.

यथाहार (यथा + ह्रा) adj. die erste beste Nahrung zu sich nehmend, essend was sich eben trifft R. ed. Bomb. 2, 28, 17. यताहार ed. SCHL.

यथेक्षितम् (यथा + ईक्षित) adv. wie man es mit eigenen Augen sah KATHĀS. 117, 20.

यथेच्छ (यथा + इच्छा) adj. den Wünschen entsprechend PAÑĀKĀR. 4, 8, 52. यथेच्छम् adv. nach Wunsch, nach Belieben, nach Herzenslust MBH. 6, 4867. KATHĀS. 20, 229. 51, 187. RĀĠA-TAR. 2, 106. DAČAK. in BENF. CHR. 189, 21. PAÑĀKĀT. 192, 13.

यथेच्छम् (von यथेच्छम्) adv. nach Wunsch, nach Belieben, nach Herzenslust MBH. 5, 5825. 8, 50. 11, 311. 15, 216.

यथेच्छा (यथा + इच्छ) f. ein entsprechender Wunsch; instr. यथेच्छया nach Wunsch, nach Belieben, nach Herzenslust KATHĀS. 54, 131. PAÑĀKĀT. 38, 5. 116, 25. 169, 23. am Anfange eines comp. ohne Flexionszeichen: यथेच्छाचार, यथेच्छात्ताम PAÑĀKĀR. 4, 8, 52.

यथैतम् (यथा + एत) adv. wie gekommen: यथेतं प्रत्येत्य ĀCV. ÇR. 2, 5, 3. 5, 20, 1. LĀTJ. 1, 7, 19. 2, 6, 13. 3, 2, 11. ÇAT. BR. 13, 5, 2, 9. 14, 9, 2, 4. KĀTJ. ÇR. 2, 2, 23. यथैतम् ÇĀÑKH. ÇR. 17, 17, 9.

यथेप्सया (instr. von यथा + ईप्सा) adv. nach Wunsch, nach Belieben MBH. 3, 116. 7, 2147.

यथेप्सित (यथा + ईप्सि) adj. den Wünschen entsprechend, gewünscht: कामान् R. GORR. 1, 13, 43. कामान्मनसा यथेप्सितान् MBH. 3, 161. देशेषु 1, 7715. दिनु PAÑĀKĀT. 168, 3. VARĀH. BRH. S. 95, 29. 41. Verz. d. Oxf. H. 251, b, 41. यथेप्सितम् adv. nach Wunsch, nach Herzenslust AK. 2, 9, 57. H. 1505. MBH. 1, 5588. R. 2, 96, 57. 4, 44, 129. KATHĀS. 16, 60. 33, 84. 35, 71. PAÑĀKĀR. 1, 4, 26. BHATT. 2, 28.

यथेष्ट (यथा + 1. इष्ट) adj. den Wünschen entsprechend, gewünscht, beliebt: यथेष्टा प्राप्नुयादिति M. 12, 126. VARĀH. BRH. S. 83, 8. RĀĠA-TAR. 1, 132. यथेष्टम् adv. nach Wunsch, nach Belieben KĀTJ. ÇR. 14, 4, 18. PĀR. GRH. 3, 2. MBH. 5, 5984. 7330. R. 1, 30, 12. Spr. 1581. 3673. KATHĀS. 32, 181. 95, 61. KĀURAP. 3. VOP. 24, 13. SARVADARÇANAS. 136, 17. Am Anfange eines comp. adj. und adv. (ohne Flexionszeichen) VARĀH. BRH. S. 11, 20. 61, 19. 81, 36. न यथेष्टासनो भवेत् er sitze nicht, wie es ihm gerade beliebt (bequem ist), M. 2, 198. ऽगति RAGH. 17, 20. ऽसंचारिन् Spr. 844. KATHĀS. 24, 156. 23, 296. 37, 52. PAÑĀKĀT. 126, 11. Zwei getrennte Wörter bildend in यथेष्टं नृपतेस्तथा M. 9, 228.

यथेष्टचारिन् (1. यथेष्टम् + चार्) adj. nach Belieben sich bewegend, gehend wohin man will; m. Vogel ÇABDAĀ. im ÇKDR.

यथेष्टतम् (von यथेष्ट) adv. nach Wunsch, nach Herzenslust MBH. 1, 5938. R. 2, 43, 5 (42, 5 GORR.). NILAK. 27.

1. यथेष्टम् (यथा + 1. इष्ट) adv. s. u. यथेष्ट.

2. यथेष्टम् (यथा + 2. इष्ट) adv. = यगक्रमेण KĀTJ. ÇR. 5, 12, 16.

यथैतम् s. u. यथेतम्.

यथोक्त (यथा + उक्ता) adj. wie angegeben, oben angegeben, früher erwähnt, — genannt, — besprochen: यथोक्ता दत्तिष्ठा KAUC. 68. M. 5, 2. 72. 8, 217. 10, 81. 11, 71. 12, 92. MBH. 1, 7643. 3, 2214. RAGH. 2, 70. ÇĀK. 9, 5. 33, 5. VARĀH. BRH. S. 9, 22. 48, 23. 56, 19. 67, 3. SĀH. D. 403. BHĀG. P. 7, 10, 22. 8, 16, 45. MĀRK. P. 126, 9. PAÑĀKĀT. 5, 12. यथोक्तम् adv. nach

Angabe KĀTJ. ÇR. 2, 6, 30. 6, 8, 9. 10, 4. 8, 3, 19. 10, 1, 21. R. 2, 34, 43. 36, 20. 37, 23. R. GORR. 1, 12, 16. 4, 27, 22. KĀM. NITIS. 12, 8. ÇĀK. 7, 3. 37, 12. 66, 7. 86, 21. 108, 5. KATHĀS. 12, 171. यथोक्तचारिन् M. 6, 88. यथोक्तवादिन् (द्रुत) Spr. 3933. R. GORR. 2, 109, 44. यथोक्तेन auf die angegebene, vorgeschriebene Weise M. 8, 257.

यथोचित (यथा + उचि) adj. angemessen, entsprechend, geziemend R. GORR. 2, 60, 8. 109, 41. KATHĀS. 17, 61. 25, 69. MĀRK. P. 16, 38. HIT. 27, 2. 42, 3. यथो यथोचितात् AK. 2, 8, 1, 23. H. 1517. यथोचिततत्त्वन Spr. 2898. यथोचितम् adv. wie es sich geziemt R. 4, 39, 41. Spr. 1029, v. l. KATHĀS. 12, 63. 14, 34. 29, 27. 51, 198. 212. BHĀG. P. 4, 22, 50. PAÑĀKĀR. 1, 2, 45. H. 12. am Anfange eines comp. ohne Flexionszeichen KATHĀS. 43, 249.

यथोत्तर (यथा + उत्तर) adj. je der Reihe nach folgend VARĀH. BRH. S. 8, 29. यथोत्तरम् adv. Eins ums Andere, der Reihe nach 86, 15. 18. 102, 7. M. 12, 38, v. l. für यथाक्रमम्. SUÇR. 1, 123, 14. 169, 6. 184, 13. AK. 2, 8, 2, 48. H. 661. 873. RĀĠA-TAR. 6, 70. SĀH. D. 729. Verz. d. Oxf. H. 200, 6, 3. SIDDH. K. zu P. 7, 3, 59.

यथोत्साहम् (यथा + उत्साह) adv. nach Kräften KĀTJ. ÇR. 6, 10, 13. 22, 2, 22. 5, 5. LĀTJ. 4, 9, 7. 8, 4, 13. 9, 8. 11, 6. M. 5, 86. MBH. 5, 7334.

यथोद्य (यथा + उद्य) 1) adj. wie gerade folgend RV. PRĀT. 8, 8. — 2) ऽयम् adv. nach den Vermögensverhältnissen BHĀG. P. 11, 17, 49.

यथोदित (यथा + उदित von वद्) adj. wie angegeben, wie angeführt, früher besprochen RV. PRĀT. 16, 21. M. 3, 187. 4, 100. 5, 1. 7, 203. 8, 215. 9, 180. 240. 12, 107. BHĀG. P. 6, 13, 21. यथोदितम् adv. wie angegeben, nach der Angabe M. 9, 113. KATHĀS. 43, 92. 56, 369. BHĀG. P. 3, 24, 21. 7, 12, 4. MĀRK. P. 114, 5.

यथोद्गत (यथा + उद्गत) adj. wie zur Welt gekommen, dumm, einfältig HALĀJ. 2, 181. — Vgl. यथागत 2) und यथाज्ञात.

यथोद्दिष्ट (यथा + उद्दिष्ट) adj. wie angegeben M. 3, 182. R. GORR. 2, 108. 30. 4, 17, 21. 49, 5. 20. 7, 52, 8. ÇĀK. 49, 7. सुप्रविषा यथोद्दिष्टो दत्तिष्ठा गमदिशम् wie angewiesen von Sugr. R. 4, 48, 1. यथोद्दिष्टम् auf die angegebene Weise R. GORR. 2, 81, 32. 4, 41, 74.

यथोद्देशम् (यथा + उद्देश) adv. der Anweisung gemäss HARIV. 9026. fig. (die neuere Ausg. liest 9026 यथोद्देशं च st. यथोद्देशम्). R. 2, 99, 1.

यथोद्भवम् (यथा + उद्भव) adv. je nach der Entstehung BHĀG. P. 4, 23, 17. 7, 12, 25.

यथोपलोषम् (यथा + उपलोष) adv. nach Gefallen, nach Behagen MBH. 1, 7332. 3, 10036. 11394. 14855. 17054. R. 2, 89, 23 (98, 24 GORR.). BHĀG. P. 3, 23, 21. 5, 22, 3. 7, 4, 19. 8, 9, 13. 9, 18, 46. 10, 23, 20.

यथोपदिष्ट (यथा + उद्दिष्ट) adj. wie —, vorher angegeben: ऽदिष्टेन यथा R. 3, 17, 3. 19, 27. ऽदिष्टम् adv. auf die angegebene, vorgeschriebene Weise 1, 4, 12.

यथोपदेशम् (यथा + उपदेश) adv. der Anweisung —, der Angabe —, der Lehre —, der Vorschrift gemäss KĀTJ. ÇR. 24, 1, 3. MBH. 3, 8710. BHĀG. P. 3, 23, 11. 4, 16, 3. 5, 4, 16. 5, 14. 9, 4. 19, 31. 23, 14. 11, 18, 13.

यथोपपत्ति (यथा + उपपत्ति) adv. wie es sich trifft ĀCV. ÇR. 2, 20, 2. 4, 1, 2.

यथोपपन्न (यथा + उपपन्न) adj. wie gerade sich machend, ungesucht, ungezwungen: सपर्या BHĀG. P. 10, 86, 41.

यथोपपादम् (यथा + उद्दिष्ट absol.) adv. wie es sich trifft ÇĀÑKH. BR. 16, 4.